

भारतीय नौवहन निगम लिमिटेड

(भारत सरकार का उद्यम) पंजीकृत कार्यालय: शिपिंग हाउस, 245 मादाम कामा रोड, मुंबई - 400 021.





फोन: 91-22-2202 6666, 2277 2000 फैक्स: 91-22-2202 6905 वेबसाइट: www.shipindia.com

The Shipping Corporation Of India Ltd.

वर्युधेव कुटुम्बकम् one earth • one family • one futur

(A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE) Regd. Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Mumbai-400 021. Ph: 91-22 2202 6666, 2277 2000 Fax: 91-22 22026905 • Website: www.shipindia.com सीआईएन/CIN-L63030MH1950G0I008033

Ref: A10-SEC-BD-808/PB/01/2022 Date: 21-12-2022

To.

General Manager,	The Manager,
Corporate Relationship Department,	Listing Department,
Bombay Stock Exchange Ltd,	National Stock Exchange of India Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,	'Exchange Plaza' Bandra - Kurla Complex,
Dalal Street, Fort,	Bandra (East),
Mumbai- 400001	Mumbai – 400 051
Scrip Code - 523598	Trading Symbol – SCI

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Clippings - reg. Notice of Postal Ballot through Remote e-voting

Ref: Compliance with Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of Newspaper clippings after sending the Postal Ballot notice by email.

The above mentioned Newspaper Clippings are also hosted on the website of the Company at www.shipindia.com.

Submitted for your information and records.


Thanking you,

Yours faithfully, For Shipping Corporation of India Limited

Smt Swapnita Vikas Yadav Company Secretary & Compliance Officer

Encl: as above.





FINANCIAL EXPRESS

'INSULATED FROM GLOBAL OUTLOOK'

Fitch retains its India rating and outlook

BANIKINKAR PATTANAYAK New Delhi, December 20

FITCH RATINGS ON Tuesday maintained its sovereign rating for India at the lowest investment grade of "BBB-" with a "stable" outlook.

The agency said India's latest rating reflects strengths from a robust growth outlook compared to peers and stillresilient external finances, which have helped it navigate the large external shocks during the past year. "These are offset by India's weak public finances, illustrated by high deficits and debt relative to peers, as well as lagging structural indicators, including World Bank governance indicators and GDP per capita," it said in a statement.

In June, Fitch had revised up its outlook for India's longterm foreign currency Issuer Default Rating (IDR) to "stable"from"negative"after a gap of two years. But it has retained its sovereign rating for the country at "BBB-" for 16 years now.In its latest assessment, the global agency stated that the Indian economy remains resilient but is still slowing. Sustained consumption and investment recoveries underpin Fitch's FY23 India GDP growth forecast of 7%.

India is "somewhat insulated" from the gloomy global outlook in 2023, given its modest reliance on external demand. "Nevertheless, we expect declining exports, heightened uncertainty and higher interest rates to slow growth to 6.2% in FY24 ('BBB' median: 2%). We also expect consumption growth to moderate as pent-up demand fades," it said.

Fitch expected the central government's fiscal deficit in FY23 to slightly exceed the

this may be difficult to achieve". "Fiscal pressures could arise from upcoming national elections in May 2024, but the incumbent government's dominant political position likely limits these risks," it said. The agency said inflation

ROBUST GROWTH

Fitch Ratings on Tuesday

lowest investment grade of

maintained its sovereign

rating for India at the

"BBB-" with a "stable"

latest rating reflects

external finances

■ The agency said India's

strengths from a robust

growth outlook compared

budget target of 6.4% of GDP

(including disinvestment) to

reach 6.6%, mainly due to

higher food and fertiliser sub-

sidies. However, revenue

growth and expenditure

switching will contain the

measures' fiscal toll, while

allowing capital spending to

ual narrowing of the general

government deficit to 9.2% of

GDPin FY24 and 8.7% in FY25

on the back of continued

declines in central government

deficits. It forecast the central

government to set a 6% of GDP

deficit target in its upcoming

budget and to retain its 4.5%

FY26 target, "though we believe

The agency forecast a grad-

remain a priority.

The Shipping Corporation Of India Ltd.

(A Government of India Enterprise)

Shipping House, 245, Madam Cama Road, Mumbai-400 021.

Website: www.shipindia.com; Twitter: @shippingcorp

CIN: L63030MH1950GOI008033

POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the Members of the Company pursuant to

Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("Act") read

with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and

Administration) Rules, 2014 ("Rules") in compliance with the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

(SEBI LODR, 2015), the Company is seeking approval of Members of

the Company by way of Postal Ballot through remote e-voting by

passing of ordinary resolution for Appointment of Shri Rajesh Kumar

Sinha (DIN: 05351383) as Official (Government) Nominee Director.

Various MCA Circulars has permitted Companies to conduct the postal

ballot by sending the notice in electronic form. Thus in compliance with

aforesaid statutory provisions, MCA Circulars and Regulation 44 of

SEBI LODR, 2015, the Notice of Postal Ballot has been sent only

through electronic mode and remote e-voting facility has been

The Notice has been dispatched on Tuesday, 20th December, 2022

only to those Members whose email addresses were registered with

the RTA/Depositories as on cut-off date, Friday, 16th December, 2022.

A person who is not a Member as on the cut- off date should treat this

The Notice of Postal Ballot which, inter-alia, includes detailed procedure

s hosted on the Website of the Company under the 'Investors'

section on www.shipindia.com and on the website of NSDL at

www.evoting.nsdl.com and is also available on BSE Limited (BSE) and

National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com

Friday, 23rd December, 2022

Sunday, 22nd January, 2023

Friday, 16th December, 2022

On or before Tuesday.

24th January, 2023

123063

Please note that e-voting Module will be disabled by NSDL for

2. The communication of assent or dissent of the Members will

only take place through the remote e-voting. Members are

requested to carefully read the instructions in the notes for

remote e-voting before casting their votes. Once the vote on

a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed

addressed to evoting@nsdl.co.in or call on toll free no.:

Members holding shares as on cut-off date i.e. Friday, 16th

December, 2022 can access notice of postal ballot on company's

website www.shipindia.com and can refer the instructions given in

the notes to the notice of postal ballot for obtaining user id and

The Board of Directors of the Company has appointed Ms. Ashwini

Inamdar, Membership No. F9409, Partner and in absence of her

Ms. Alifya Sapatwala, Membership No. A24091, Partner, M/s Mehta

and Mehta, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting

at the Registered Office of the company and shall be informed to

BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com and will

be hosted on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and

also on the website of the Company under 'investors' section at

Members holding shares in physical mode are requested to note

that SEBI vide circular no. SEBUHOIMIRSD/MIRSD_RTAMB/P/

CIR/2021/655 dated 03.11.2021 has mandated to update PAN,

KYC details containing address, mobile number, e-mail address,

bank account details and nomination details with the Company

62638299 or at Email: investor@bigshareonline.com

RTA at the earliest by contacting at Tel: 022-62638200, Fax: 022

Members are requested to update their Mobile Numbers, Email

addresses and Bank Account details with RTA/ NSDL/ CDSL in

order to receive all electronic communication regularly and timely

By order of the Board of Directors,

Smt. Swapnita Vikas Yadav

For Shipping Corporation of India Ltd

(Company Secretary and Compliance Officer)

The results of postal ballot at the specified time will be announced

the Postal Ballot process through remote e-voting.

18001020990 and 1800224430 or send a request to Prajakta Pawale

3. All grievances related to the facility for e-voting may be

remote e-voting after the said date/ time.

From 9.00 a.m. IST

till 5.00 p.m. IST

Summary of relevant dates for Remote e-voting is given below:

Notice of Postal Ballot for information purpose only.

and www.nseindia.com respectively.

Commencement of remote

End of remote e-voting

Cut-off date for remote

Result remote e-voting

Event Number for remote

to change it subsequently.

password for remote E-voting.

at evoting@nsdl.co.in

www.shipindia.com

from the Company.

Date: 20.12.2022

Place: Mumbai

E-Voting

e-voting

e-voting

NOTES:

facilitated through National Securities Depository Limited (NSDL).

to peers and still-resilient

outlook

has peaked and it continues to ease. "We expect the RBI to keep the repo rate on hold at 6.25% through FY24 following a cumulative 225bp in repo rate hikes between April and December," it said. Retail inflation hit an 11-month low of 5.88% in November, having remained above the central bank's tolerance limit of 6% for 10 months.

The country's "robust" medium-term growth outlook is a key factor for the latest rating. "A clear improvement in corporate and bank balance sheets, which were under strain prior to the pandemic, is likely to facilitate a steady acceleration in investment in the coming years," it said.

UNION BANK OF INDIA.

Mr. Chander Kant, Branch Manager,

The Plaintiffs therefore prays:

MR. SANJAY NAGESHWAR RAM

Disinvestment receipts at ₹4 trn

FE BUREAU

New Delhi, December 20

whopping ₹4.04 trillion through minority and strategic disinvestment of PSEs along with residual stake sales in some private companies after prime minister Narendra Modi came to power in May 2014.

THE CENTRE HAS mobilised a

26.58% of the total was through 59 offers for sales (OFS). Disinvestment through Exchange Traded Fund (ETF) in 10 tranches worth ₹98,949 crore was the second biggest contributor (24.45% of the total), the finance ministry said.Strategic disinvestment in 10 companies, including Air India, generated ₹69,412 crore (17.15%) during 2014-2022. The government listed as many as 17 PSEs during the nine-year period, which yielded ₹50,386 crore (12.45%). Of this, the initial public offering of LIC

fetched ₹20,516 crore. This new listing of PSEs resulted in an additional market capitalisation of ₹7.31 trillion,

Court Room No. 05

....Plaintiff

.. Defendants

For Registra

at Bombay

City Civil Court, Dindosh

the ministry said.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT BORIVALI DIVISION AT DINDOSHI

SUMMARY CIVIL SUIT NO. 16 OF 2022

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his H.H.J. CORAM-HH.

SHRI. A.V. DHULDHULE presiding in Court Room No.05 on 16.02.2023 at 11:00 am in

a. That the Defendant be decreed and ordered to pay to the Plaintiffs a sum Rs

1,17,400.38/ (Rupees One Lakh Seventeen Thousand Four Hundred and Thirty

Eight Only) as on 30.08.2020 with further interest @ 09.55 % p.a. with monthly rests

from 31.08.2020 monthly rests and penal interest at the rate of 2% on simple rate basis

b. This Hon 'ble Court be pleased to fix a time within which the Defendant be directed jointly.

and/or severally to pay the said dues amounts in terms of prayers(A) above, and in

default the said several securities of the Applicant being the said movable assets of the

Defendant more particularly described in Exhibit K, hereto be sold by way of private treaty

and/or public auction and proceeds thereof be made over to the Applicant Bank in protanto

That in the event of deficiency on such sale and realizations personal decrees be passed

. The Defendant be directed to furnish a list in the form of an affidavit giving therein complete

details of all their respective movable and immovable assets including Cash and Bank

balances held by them either in his respective personal names and/or jointly and/or

This Hon'ble Court be pleased to make an order of attachment of all those movable

immovable properties of the Defendant including cash and Bank balances and other

receivables held by him either in his respective personal names and/ or jointly severally with

others to be furnished by the Defendant in the form of an affidavit in terms of prayers above-

. And for such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit.

Banking Company constituted under The Banking Companies

(Acquisition & Transfer of Undertaking) at, 1970; Having its Head Office

at-239, Vidhan Bhavan Marg, Mumbai-400021 And having it's Branch at,

Link Road Marve, Shop no-1, 2, 3 & 4, Agarwal Infinity Heights, Orlem,

CTS 149/B Marve, Malad (W), Murnbai Maharashtra 400 064, Through

Having Address At, Moti Yadav Chawl, Iraniwadi Road No.04, Near

Abhilash Nagar, Kandivali East, Mumbai-400067, Maharashtra.

the forenoon by the above named plaintiff for following relief:-

satisfaction of its dues as may be certified in prayer (A) above;

severally with others and file the same in this Hon'ble Court.

Shop no.10 Sunshine Commercial Complex Station Road,

Mob.-9619603320 anandsingh253@gmail.com

Nallasopara (E) Tal. - Vasai Dist. Palghar Maharashtra-401209

against Defendant to the extent of such deficiency;


Dated this 29" day of November, 2022

MR. SANJAY NAGESHWAR RAM

ANANDKUMAR R. SINGH

from the date of filing of the suit till payment.

DISINVESTMENT **RECEIPTS**



Share buyback by companies in 45 cases fetched ₹45,104 crore (11.15%).

touching 500 GW by 2030 **RAJAT MISHRA** (including large hydro) has been installed in the country

New Delhi, December 20

INDIA HAS INSTALLED electricity capacity of 172.72 giga watt (GW) from non-fossil fuel sources as on October 31, 2022, the ministry of new and renewable energy said on Tuesday, adding that it is working towards achieving 500 GW capacity from these sources by 2030.

"Out of total, 172.72 GW, 119.09 GW renewable energy, 46.85 GW Large Hydro and 6.78 GW Nuclear Power capacity. This has a share of 42.26% of total installed generation capacity in the country i.e. 408.71 GW as on October 31, 2022," the government said on Tuesday. Union power minister RK Singh recently stated in a written reply to Lok Sabha that a total of 165.94 GW of renewable energy capacity

Distinctive No.

as on October 31, 2022, against the target of achieving 175 GW of renewable Energy installed capacity by 2022.

Non-fossil energy capacity seen

According to the government, a total of 14.21 GW of Renewable Energy (RE) capacity was added, during the period Jan to Oct 2022 as compared to capacity of 11.9 GW added during the period Jan to Oct 2021.

A total of 151.94 billon units (BU) have been generated from RE sources during the period January to September, 2022 as compared to the 128.95 BU during the year ago period. The government has also sanctioned 56 solar parks with cumulative capacity of 39.28 GW in 14 states. However, on the wind energy side, a total capacity addition of 1761.28 MW achieved during the period of January to October, the release mentioned.

According to REN21 Renewable Report, India stands 4th globally in Renewable Energy Installed Capacity (including Large Hydro), 4th in Wind Power capacity & 4th in Solar Power capacity.

CONTAINER CORPORATION OF INDIA LTD (A Govt. of India Navratna Undertaking NOTICE INVITING E- TENDER ender No. CON/Mumbai/A-II/Engg./Track Maint. Works/2022/1: AMC for Repair & Maintenance of Railway Tracks at CFS/DRT, DCT urbhe, MMLP/Balli, MMLP/Mihan, ICD/Aurangabad, ICC Mandideep & MMLP/Tihi in Mumbai Cluster of Area-II. Rs. 4,66,28,384/- including GST Rs. 3.83,200/- (Through e-payment ost of Tender Document nder, if any, will be published on website www.concorindia.co.in, www.tenderwizard.com/CCIL an entral Procurement Portal (CPP) only. Newspaper press advertisement shall not be issued for the same.

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

Court Room No. 03 IN THE COURT OF HON'BLE CITY CIVIL & SESSIONS

JNION BANK OF INDIA Banking Company constituted under The Banking Companies (Acquisition & Transfer of Undertaking) at, 1970; Having its Head Office at- 239, Vidhan Bhavan Marg, Mumbai-400021 And having its Branch) office at, Link Road Marve Branch, Address Shop no. 1, 2, 3 & 4, Agrawal Infinity Height, Link Road Orlem , Marve Road, Malad West, Mumbai 400 064, Maharashtra Through MR. ANUP KAILASPRASAD VYAS Branch Manager .Age - 40 years, Occ. Service, Mobile No. 9006765958. Emaild-linkroadmarve@unionbankofindia.com ..PLAINTIFF MR. RAJENDRA RAMCHANDRA LAD (BORROWER) Age- 38 Years, Occ. Service, Having Address At, 304, Shree Apartment, 3" Floor, Gandhi Chowk, Phoolpada Road ,Virar East, Palghar

401305, Maharashtra. Mobil e No. 9867554165. And also Flat No. 401, 4" Floor, A Wing, Sai Deep Apartment, Survey No. 169/7, Virar East, Palghar-401305, Maharashtra. MR. MAHESH LAXMAN JADHAV (GAURANTOR) Age-Adult, Occ. Service, 204, Maharaja Building, 2[™] Floor, Kanungo Estate, Mira Bhayander Road, Mira Road) East, Thane- 401107, arashtra. Mobile No. 9892806490 DEFENDANT

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his H.H.J. CORAM-HH. SHRI. S.S. TODKAR presiding in Court Room No.03 on 07.01.2023 at 11:00 am in the forenoon by the above named plaintiff for following relief:-The Plaintiffs therefore prays:

) That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiffs a sum Rs. 9,25,026.86/- (Rupees Nine Lakh Twenty Five Thousand Twenty Six And Paisa Eighty Six Only) as on 18.01.2022 with further interest @ 10.25% p.a. rests and penal interest at the rate of 2% on simple rate basis from the date of filing of the suit till judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advance was granted to the Defendants for its business purpose within the meaning of Section 34 of the Civil Procedure Code, 1908.

2) This Hon'ble Court be pleased to fix a time within which the Defendants be directed jointly and/ or severally to pay the said dues amounts in terms of prayers (A) above.) The Defendants be directed to furnish a list in the form of an affidavit giving therein complete details of all their respective movable and immovable, assets including Cash and Bank balances held by them either in his respective personal names and/or jointly and/or severally with others and file the same in this Hon'ble Court.

4) This Hon'ble Court be pleased to make an order of attachment of all those movable immovable properties of the Defendants including cash and Bank balances and other receivables held by him either in his respective personal names and/ or jointly severally with others to be furnished by the Defendants in the from of an affidavit in terms of prayers above; That the Defendants may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit.

 And for such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require Dated this 29th day of November, 2022

Mob.-9619603320 anandsingh253@gmail.com

Shop no.10 Sunshine Commercial Complex Station Road,

S. E. RAILWAY – TENDER

Registrar City Civil Court, Dindoshi

Nallasopara (E) Tal. - Vasai Dist. Palghar Maharashtra-401209

MR. RAJENDRA RAMCHANDRA LAD & ANR

ANANDKUMAR R. SINGH

Tender Notice No.: PCMM/GENL/2022/26 Court Room No. 03

...Defendant

TENDER FOR "E" PROCUREMENT SYSTEM The Principal Chief Materials Manager, South Eastern Railway, Hd. Qrs. Office (5th Floor), New Administrative Building, 11, Garden Reach Road, Kolkata-700043

for and on behalf of the President of India invites open E-tenders which have been uploaded on website www.ireps.gov.in as follows. All the tenders will be closed at 14.00 hrs. St. No., Tender No., Due Date, Brief Description, Quantity & EMD Required are as follows: (1) AA225171; 06.01.2023; CLASS K (61/2" x 9") CTRB and allied components with narrow jaw adapter, Make-TIMKEN, NBC or Similar; 100 Nos., ₹ 55,220. (2) KGP-GSD-TC-2022-24B; 09.01.2023; Transportation Contract for transportation of materials on any where to anywhere basis for collection/distribution of Railway materials from/to various depot of Indian Railway, on per KM basis through 16 MT, 19 MT, 25 MT & 30 MT Capacity Truck for difference distance slab for 2 Years with loading/unloading per ton.; 41000 Km

(For total 16 MT, 19 MT, 25 MT & 30 MT Capacity Truck).; ₹ 1,76,600. (3) 60225001A; 12.01.2023; Manufacture and supply of Mono Block Pre-Stresse Concrete Line Sleeper (Pretensioned type) conforming to RDSO Drg. No. T-8746 etc.; 16,50,000 Nos.; ₹ 50,00,000. (4) 60220050; 13.01.2023; Fabrication and Supply of newly developed Improved Switch Expansion Joint for 2 degrees to 4 degrees curve for 60 Kg (UIC) rail section for long welded Rail on PSC sleepers along with all parts as per Drawing excluding ERCs Lines & Rubber Pads; 15 Sets; ₹ 1,06,570. (5) 33223258A; 04.01.2023; Dump Valve with Bracket, Drawing No: FTRTIL Part No. 790040360A OR Equivalent, Material & Specification : AS per drawing; 31 Nos.; ₹ 50,410. (6) 33223397; 11.01.2023; Brake Cylinders (LH & RH) in sets for Disk Brake System of LHB Coaches; 15 Sets; ₹ 58,280. (7) 30223613A; 16.01.2023; Hose Coupling for Feed Pipe of ICF Coaches, Drawing No. RDSOs Drg No WD81027-S-01, Alt-14, Item Nos. 1 to 7; 6,760 Nos.; ₹ 1,84,260. (8) 30223498A; 16.01.2023; Axle Box Housing for ICF coaches (Finish Machined). Drawing No. ICFs Drg No. T-0-2-602, Alt v/14 item No. 2.; 435 Nos. ₹ 1,38,200. (9) 38223917A; 11.01.2023; Crib/End Angle for BOXNHL Wagon. Drawing No.: RDSO's Drg. No. WD08030-S-01, Alt. 2, Item No. 11a. material and Specification : As per drawing; 1500 Nos.; ₹ 66,550. (10) 38223172A; 12.01.2023; Door assembly (Double Link) for BOBRN Wagon. Drawing No. RDSO's Drg. No. WD-96038-S-03, Alt. 7, Assembly consisting of Item Nos. & Qty. as detailed below: Material and Specification : As per Drawing, Assembly details as per Annexure.; 50 Nos.; ₹ 61,950. (11) 38221512B; 04.01.2023; Modified Centre Pivot Top for BOST Wagon. Drawing No.: RDSO's Drawing No. WD-97049-S-3, Alt. 8, Item No. 2. Material and Specification: As per Drawing; 400 Nos.; ₹ 75,520. (12) 45223191; 18.01.2023; Brushless Sensorless DC Railway Carriage Fan; 2500 Nos.; ₹ NA. (13) IE225979; 05.01.2023; Supply, Installation, Testing & Commissioning of Twenty meters high mast Lighting tower for large area with LED Flood Lighting System and all accessories to complete the work in all respect Conforming to attached description no. SER/ELEC/DESCRIPTION/HIGH MAST/1/REV-0/DEC 2022. (Details specification attached in annexure). (Warranty Period : 60 Months after the date of delivery); 19 Sets: ₹ 1.90,000. (14) 65205001D; 30.12.2022; Eye Operating Microscope with the facility of Video Recording and Optics of Vitreo Retinal Surgery etc. Specification enclosed); 1 No.; ₹ 2,01,600. (15) 83225423; 16.01.2023; Supply Installation and Commissioning of Thin Clients, UPS and Dot Matrix Printers as per enclosed Annexure A, B and C; Thin Client- 45 Nos. UPS - 45 Nos. Dot Matrix Printer - 45 Nos.; ₹ 59,260. Interested tenderers may visit website www.ireps.gov.in for full details/description/specification of the tenders and submit their bids online. In no case manual tenders for these items will be accepted. N.B.: Prospective

Bidders may regularly visit www.ireps.gov.in to participate in all other tenders.

Principal Chief Materials Manager/Garden Reach

(₹ crore) **TOTAL**

Of this, the largest contribution of ₹1.07 trillion or

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for NAVIN FLUORINE INTERNATIONAL LIMITED have been lost or misplaced and the Shareholder(s) of the said Securities have been applied to the company to

Any person who has a claim in respect of the said Securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s) without further Name of the Holder(s) Folio No. Face Value Certi. No.

SUNIL MOHANLAL SAKARIYA	19023857	Rs. 2/-	584518	48560631 - 48560655	25
Place : Mumbai Date : 21/12/2022	4-A	/ 23, 2	St 4 Varma	ne & Address of Shareho JNIL MOHANLAL SAK a Nagar, Old Nagardas Iheri (East), Mumbai - 4	ARIYA Road,
JAATVEDAS CONS	FINVITATION TRUCTION	ON FOR I COMP ON CON	ANY PRI	SSION OF INTEREST FOI VATE LIMITED OPERATII S AT MUMBAI, KALYAN,	NG IN

AND PUNE REGIONS (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) **RELEVANT PARTICULARS** . Name of the corporate debtor Jaatvedas Construction Company Private along with PAN/ CIN No. Limited PAN: AACCJ5332R CIN: U45202MH2011PTC213252

F-306. Eastern Business District, L.B.S. Marg 2. Address of the registered office Near Mangatram Petrol Pump, Bhandup (West) Mumbai-400078 3. URL of website www.jaatvedas.com 4. Details of place where majorit The Company has an office premises at F/304 305-306, Eastern Business District, L B S Raod of fixed assets are located Bhandup West, Mumbai - 400 078. The Company has 11 residential flats held as an investment at 100 Nellikuppam Village Chengalpattu Taluk. Kancheepuram Distric Tamil Nadu, Pin-603109.

The Company has 1 residential flat at Empire Square, CTS No.4746, Next to Auto Cluster, Chinchwad, Pune-411019. The Company has been operating as a 5. Installed capacity of main construction contractor for various real estate products/ services developers and therefore, not applicable. Sale Value of services (net)

6. Quantity and value of main Rs. 80.68 crores as per last audited FY 2020-21 products/ services sold in Rs. 117.81 crores as per last audited FY 2021-22 last financial year Number of employees/ Over 200 employees on pay roll and around 1500 daily wage earners on work sites Details are available on www.jaatvedas.com available financial statements

(with schedules) of two years. lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at: Details can be provided on request through Eligibility for resolution applicants under section 25(2) email on jaatvedeas.cirp@gmail.com (h) of the Code is available at

Last date for receipt of 30-12-2022 expression of interest Date of issue of provisional 09-01-2023 list of prospective resolution applicants 12 Last date for submission of

objections to provisional list 13. Process email id to submit EOI Jaatvedas.cirp@gmail.com Note: The original Form G was issued on 15.11.2022 for inviting expression of interes This is extension of the timeline for submission of expression of interest upto 30-12

Interim Resolution Professiona IBBI/IPA-002/N00293/2017-18/10850 209. Bhaveshwar Sadan, Plot No. 209. Tamil Sangam Road, Sion East, Mumbai - 400 022 For Jaatvedas Construction Company Pvt Ltd

2022 and consequent change in dates for various activities connected therewith.

20.12.2022 Mumbai

CIN: L45101DL1996PLC315772 Regd. Office: Toll Plaza, Mayur Vihar Link Road, New Delhi – 110091

Tel 0120-2516447/495 Email: ntbcl@ntbcl.com, website : www.ntbcl.com

NOIDA TOLL BRIDGE COMPANY LIMITED

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING FACILITY TO THE MEMBERS

Noida Toll Bridge Company Limited ("the Company") is seeking approval from its Members through the process of Postal Ballot by providing remote e-voting facilities to its Members to cast their vote on the said resolution forming part of the notice of Postal Ballot. pursuant to General Circular No. 14/2020 dated April B, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 and 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 20/2021 dated December B, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 05, 2022, along with such other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI Circular dated May 13, 2022 and such other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") permitting companies to seek approval from the Members by way of e-voting.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the MCA & SEBI Circulars and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice of Postal Ballot along with the explanatory statement ("Notice") only through electronic mode (i.e., e-mail) on Monday, December 19, 2022 to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participant(s) and/or the Company's Registrar and Share Transfer Agents. In accordance with the MCA and SEBI Circulars, the communication of assent/dissent of the Members would only take place through remote e-voting system and physical Postal Ballot form & pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot.

Members may also note that the Notice of the Postal Ballot will be made available on the Company's website www.ntbcl.com and on the website of the Stock Exchange, BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at http://www.evoting.nsdl.com. The instructions fore-voting will be provided in the Notice of the Postal Ballot.

The remote e-voting shall commence from 09:00 a.m. (1ST) on Tuesday, December 20, 2022 and ends on 05:00 p.m. (1ST) on Wednesday, January 18, 2023. Remote e-voting will be blocked by NSDL immediately thereafter and will not be allowed beyond the said dated and time. The voting right shall be reckoned on paid-up value of equity shares registered in the

name of Members as on Friday, December 16, 2022, i.e. cut-off date. Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Please note that there will be no dispatch of physical copies of Notices or Postal Ballot

forms to the Members of the Company and no physical ballot forms will be accepted. Members are requested to carefully read the instructions in this Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the Remote e-voting process not later than 05:00 p.m. IST on Wednesday, January 18, 2023, in order to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the Member. The Board has appointed Mr. Sanjay Kumar, Company Secretary in Practice (FCS No.

9211 and CP No. 7027), as Scrutinizer for conducting the Postal Ballot through Remote e-voting process in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot along with Scrutinizer's Report will be announced on or before Friday, January 20, 2023. The results will also be displayed on the website of the company, www.ntbcl.com under the investor section, website of Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

Assistance: In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1 BOO 1020 990 /1 BOO 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. The above information is being issued for the information and benefit of all the Members of

the Company and under the Circulars issued by the MCA and SEBI.

Place: Noida

For Noida Toll Bridge Company Limited Gagan Singhal

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT BORIVALI DIVISION AT DINDOSHI COMMERCIAL SUIT NO. 249 OF 2021 UNION BANK OF INDIA

Banking Company constituted under The Banking Companies (Acquisition & Transfer of Undertaking) at, 1970; Having its Head Office at-239, Vidhan Bhavan Marg, Mumbai-400021 And Having it's Branch at, Link Road Marve, Shop no-1, 2, 3 & 4, Agarwal Infinity Heights, Orlem, CTS 149/B Marve, Malad (W), Mumbai Maharashtra 400 064, Through .Plaintiff Mr. Chander Kant, Branch Manager, 1. M/S. T. S. TOURS & TRAVELS MR. TAMILZHARSAN KOAUNDERR (PROPRIETOR). Age- 37 Years, Occ. Business, Having Address At, Cts 865, Madh /illage, Shivaji Nagar, Gate No. 2, Madh Marve Road, Malad West, Mumbai - 400061. 2. MRS. VAIJAYANTHI KOUNDER (GUARANTOR),

Adult, Occ. Service, Cts 865, Madh Village, Shivaji Nagar, Gate No. 2, 3

Madh Marve Road, Malad West, Mumbai -400061

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his H.H.J. CORAM-HH. SHRI. S.S. TODKAR presiding in Court Room No.03 on 07.01.2023 at 11:00 am in the forenoon by the above named plaintiff for following relief:-The Plaintiffs therefore prays: a. That the Defendant be decreed and ordered to pay to the Plaintiffs a sum Rs

5,82,993.89/ (Rupees Five Lakh Eighty Two Thousand Nine Hundred Ninety Three and Paisa Eighty Nine Only) as on 30.11.2019 with further interest @ 10.70% p.a. with monthly rests from 01.12.2019 monthly rests and penal interest at the rate of 2% on simple rate basis from the date of filing of the suit till judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advance was granted to the Defendant for its business purpose within the meaning of Section 34 of the Civil Procedure Code, 1908.

. This Hon'ble Court be pleased to fix a time within which the Defendant be directed jointly and/or severally to pay the said dues amounts in terms of prayers(A) above, and in default the said several securities of the Applicant being the said movable assets of the Defendant more particularly described in Exhibit K, hereto be sold by way of private treaty and/or public auction and proceeds thereof be made over to the Applicant Bank in protanto satisfaction of its dues as may be certified in prayer(A) above;

That in the event of deficiency on such sale and realizations personal decrees be passed against Defendant to the extent of such deficiency;

. The Defendant be directed to furnish a list in the form of an affidavit giving therein complete details of all their respective movable and immovable assets including Cash and Bank balances held by them either in his respective personal names and/or jointly and/or severally with others and file the same in this Hon'ble Court.

This Hon'ble Court be pleased to make an order of attachment of all those movable immovable properties of the Defendant including cash and Bank balances and other receivables held by him either in his respective personal names and/or jointly severally with others to be furnished by the Defendant in the form of an affidavit in terms of prayers above; That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit.

g. And for such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require. Dated this 29" day of November, 2022

For Registrar ANANDKUMAR R. SINGH City Civil Court, Dindoshi Shop no.10 Sunshine Commercial Complex Station Road, at Bombay Nallasopara (E) Tal. - Vasai Dist. Palghar Maharashtra-401209 Mob.-9619603320 anandsingh253@gmail.com

financialem epar.in

المساب المنتقل المست المنتقل المست TRANSPORTING GOODS, TRANSFORMING LIVES.

(Company Secretary & Compliance Officer)

Date: December 19, 2022 M/S. T. S. TOURS & TRAVELS & ANR.

By Order of the Board

'१८व्या वर्षी तरुणांना संपूर्ण मोकळीक मिळणे अयोग्य'

कोची: वयाच्या १८ व्या वर्षी तरुणांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक मिळणे अयोग्य असून समाजासाठी ते चांगले नाही, असे केरळ आरोग्य विद्यापीठाने मंगळवारी उच्च न्यायालयात सांगितले. कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रात्री ९.३० वाजेनंतर वसतिगृहात येण्यास मज्जाव केल्याने त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या या निर्णयाचा विद्यार्थिनींनी विरोध केला आहे. केरळ आरोग्य विद्यापीठाने न्यायालयाला सांगितले, रात्री झोप

न घेणे आणि रात्रजीवन हे विद्यार्थ्यांसाठी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्री वसतिगृहात परत यावे बंधनकारक करण्यात आले असून त्यामुळेच ९.३० ही वेळमर्यादा त्यांना देण्यात आली विद्यापीठाने आपल्या

प्रतिज्ञापत्रात असा दावा केला आहे की, ''पौगंडावस्थेत वय हाताळणे खूप कठीण असते. याचिकाकर्त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य त्यांच्या घरीही मिळू शकत नाही. ते न्याय्यही नाही. वसतिगृहांतील शिस्त सुनिश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यात गारठा

कोकण वगळता अन्य ठिकाणी तापमानात घट

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: उत्तर भारतातील पश्चिमी इंझावातामुळे राज्यातील चढलेला पारा आता हळूहळू घसरायला लागला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात ७ ते ८ अंशाने घट झाली. तर, मुंबईसह कोकणात दोन ते पाच अंशानेच तापमान कमी झाल्याची नोंद झाली आहे. परंतु, येत्या काही मुंबईकरांसह कोकणवासीयांना गारठा अनुभवास येईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. हिवाळ्यातील थंडीसाठी उपयुक्त असलेले पश्चिमी झंझावात युक्रेन, तुर्कस्तानजवळील भू-मध्य व काळ्या समुद्रात उगम पावून प्रचंड आर्द्रता घेऊन अफगाणिस्तान, पाकिस्तानातून काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान येथे प्रवेश करते. त्यामुळे राज्यात थंडीची लाट येते. मात्र, 'मंदौस' चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील ढगाळ हवामान निर्माण झाले. या कालावधीत राज्यातील तापमानात वाढ होऊन कमाल तापमान ३० ते ३६ अंशादरम्यान आणि किमान तापमान २० अंशापुढे होते. 'मंदौस'



१२.६, जळगाव १२.८, परमणी १३.१, जालना १३.५, नांदेड १३.८, सातारा १३.९, उस्मानाबाद १५.०, वेंगुर्ला १६.४, कोल्हापूर १६.७, माथेरान १८.६, रत्नागिरी १९.३, डहाणू १९.५, सांताक्रूझ २०.५, कुलाबा २३.२.

चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आणि पश्चिमी झंझावातामुळे तापमानात कमालीची घसरण होऊन पुन्हा थंडी जाणवू लागली. तसेच, येत्या काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान २७ अंशापर्यंत आणि किमान तापमान १० अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील सध्याचे

अंशाने अधिक असून येत्या काही दिवसांत सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात थंडी जाणवेल. तसेच ही थंडी डिसेंबरअखेरपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हस्ताक्षर तज्जांचा अहवाल मिळण्यास किमान आठ वर्षे!

अपुन्या कर्मचान्यांमुळे २०१३ पासून साडेसात हजार प्रकरणे प्रलंबित

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई: फसवणूक तसेच इतर तत्सम फौजदारी प्रकरणात बऱ्याचवेळा हस्ताक्षर तज्जांचा अहवाल न्यायालयात दोषसिद्धीसाठी महत्त्वाचा असतो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लिक्षित राहिलेल्या या विभागातील रिक्त पदांमुळे २०१३ पासून आतापर्यंत साडेसात हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. ही सर्व प्रकरणे निकालात काढण्याचे ठरविले गेले तर वर्षभरात दाखल झालेल्या प्रकरणातील अहवाल मिळण्यासाठी किमान आठ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या विभागाकडे सतत दुर्लक्ष केले गेले आहे. मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामागील बॅरॅकमध्ये असलेले कार्यालय वाळवीने पोखरले गेले होते. त्यामुळे नव्हे तर या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीचे काम सुरू झाल्याने आता हे कार्यालय वरळी येथील परिवहन विभागाच्या



वादग्रस्त सही, फेरफार करून फसवणूक, मंत्री, खासदार, आमदार यांच्या नावे बोंगस शिफारस पत्रे, तांत्रिक वा रासायनिक खाडाखोड लेखनाचा क्रम, खुनाच्या टिकाणी सापडलेला दस्तावेज, खंडणीसाटी येणारी धमकी पत्रे, आत्महत्या चिट्ठी, निनावी पत्रे, हुंडाबळी, छळ, जाच याबाबतची पत्रे, बॉम्बस्फोटाबाबत लिहिलेली कागदपत्रे, धनादेशावरील खाडाखोड आदी. याशिवाय मसुदा, आदेश, कंत्राट, करारनामा, लेख, इच्छापत्र, खरेदीखत, लॉटरीची तिकिटे, पासपोर्ट, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे दाखले, समभाग हस्तांतरण प्रमाणपत्रे आदींची तपासणी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने केली जाते.

आवारात हलविण्यात आले आहे. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, २६ नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला, जनरल अरुण वैद्य खून खटला, अंजना गावीत बालहत्या प्रकरण, तेलगी मुद्रांक घोटाळा, नागरी कमाल धारणा कायदा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग गैरव्यवहार, भास्कर वाघ गैरव्यवहार आदी खटल्यात महत्त्वाची साक्ष देणारा हा विभाग दुर्लक्षितच राहिला आहे.

संपूर्ण मुंबईसाठी फक्त पाच तर पुण्यासाठी (संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा परिसर) ११, नागपूर-

दोन आणि विदर्भासाठी औरंगाबादसाठी (संपूर्ण मराठवाडा) पाच दस्तावेज परीक्षक आहेत. शासनाने सुरू केलेल्या ७५ हजार भरतीत पॉईंट एक टक्का कर्मचारी या विभागाला द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्र वगळता उर्वरित सर्व राज्यात दस्तावेज परीक्षक विभाग हा न्यायवैद्यक विभागाच्या अखत्यारित येतो. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून आवश्यक ती साधनसामग्री पुरविले जात नसल्यामुळे हा विभाग इतर राज्यांप्रमाणे न्यायवैद्यक विभागात

हस्तांतरित करावा, अशी मागणी १६ दस्तावेज परीक्षकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन प्रमुख व अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडे केली होती. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आणि या १६ परीक्षकांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई आली. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्यांचे निवेदन आपल्याला मिळाले असून याबाबत आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

माथेरानमध्ये 'रेस्टॉरंट ऑन व्हिल'चे स्वप्न भंगले

मोठ्या आकाराच्या डब्यांअभावी उपाहारगृहाला खीळ

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सीएसएमटी आणि नागपूर स्थानकांच्या हद्दीत 'चाकावरचे उपहारगृह' (रेस्टॉरन्ट ऑन व्हील) सुरू केल्यानंतर माथेरानमध्येही हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. माथेरानमध्ये मिनी ट्रेनसाठी अरूंद रुळ (नॅरो गेज) उपहारगृहासाठी मोठ्या आकाराचे डबे नेण्याची सोय नसल्याने माथेरानमध्ये हा प्रकल्प सध्यातरी सुरू न करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

तांत्रिक अडचणी

'चाकावरच्या उपहारगृहासाठी मोठ्या आकाराचा डब्यांची गरज असते. लहान आकाराच्या डब्यात अत्यंत कमी आसनव्यवस्था होते. अशा काही तांत्रिक अडचणींमुळे माथेरानमध्ये रेस्टॉरन्ट ऑन व्हील न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. या ठिकाणी आरामात बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे उपहारगृह नसल्याने पर्यटकांना रेल्वे हॉटेलवर स्थानकाबाहेरील अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतीय रेल्वेने 'चाकावरचे

उपहारगृह' ही संकल्पना अंमलात आणली. रेल्वेच्या एका जुन्या वापरात नसलेल्या एक्स्प्रेस डब्याचे रूपांतर या उपहारगृहात करण्यात आले. या संकल्पनेतील पहिले 'चाकावरील उपहारगृह' ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएसएमटी स्थानकात उभारण्यात आले. या स्थानकावरील फलाट क्रमांक १८ च्या बाहेरील आवारातच (पी. डीमेलो रोड) हे उपहारगृह उभे करण्यात आले.

डबा वातानुकूलित असून त्यात ४० जणांसाठी आसन व्यवस्था

उपहारगृहाचा

सीएसएमटी पाठोपाठ नागपूर स्थानकातही 'चाकावरचे उपहारगृह' सुरू करण्यात आले. या उपहारगृहांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाकावरचे उपहारगृहासाठी

दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी स्थानकांच्या हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर 'चाकावरच्या उपहारगृहा'साठी पयटस्थळ असलेल्या माथेरानचीही निवड केली. माथेरानमध्ये मोठया संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात. 'चाकावरचे उपहारगृह' उपलब्ध झाल्यास त्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल,असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र माथेरानमध्ये मिनी ट्रेनसाठीच असलेले अरुंद रुळ आणि त्यामुळे उपहारगृहासाठी मेल-एक्स्प्रेसच्या नेणे शक्य नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे एका वरिष्ठ

मोठ्या आकाराचा डबा माथेरानमध्ये

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आणखी प्रतीक्षा

उच्च न्यायालयाकडून निर्णय राखीव

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणारी गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीची जागा अद्यापही कंपनीच्या ताब्यात आहे. मात्र या जागेचा मोजमापासाठी ताबा दिला जाऊ शकतो, असे केंद्र सरकारतर्फ मंगळवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर केंद्र व राज्य सरकारने या जागेच्या संपादनासाठी बराच काळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे जागा संपादनासाठी दोन्हींनी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी,

असे सल्ला देऊन न्यायालयाने प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला.

नुकसानभरपाईच्या मुद्यावरून कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्याच्या सरकारच्या आदेशाला आणि भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने मंगळवारी कंपनी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे म्हणणे ऐकल्यानंतर कंपनीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. त्यापूर्वी भूसंपादन कायद्याच्या

कलम ३८ कडे राज्य सरकारतर्फ वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. या कलमानुसार, संपादन निवाडा

झाल्यानंतर, ताबा तीन महिन्यांच्या

आत संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. मात्र कंपनीच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच जमिनीचा अधिकाऱ्याकडे देण्याची मुदत संपली प्रकरण न्यायप्रविष्ट अधिकाऱ्यांनीही जागेचा ताबा घेतला नाही, असे कुंभकोणी

अधिकाऱ्यांनी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केला नसल्याचा दावा कंपनीकड्न केला जाऊ शकतो, अशी भीती राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वर्तीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी व्यक्त केली. मात्र असा कोणताही दावा केला जाणार नसल्याचे कंपनीतर्फे वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला आश्वासित केले. त्यानंतर न्यायालयाने कंपनीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

न्यायालयाला सांगितले. तसेच



भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम)

शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा रोड, मुंबई-४०० ०२१. वेबसाइट : www.shipindia.com; ट्विटर : @shipping.corp सीआयएन : एल६३०३०एमएच१९५०जीओआय००८०३३

टपाली मतदान सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ **(सेबी**

एलओडीआर, २०१५)चे अनुपालन करताना कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४

(''नियम'')च्या नियम २० व नियम २२ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ **(''अधिनियम'')**च्या कलम १०८ आणि कलम ११० अन्वये कंपनीच्या सदस्यांना याद्वारे **सूचना** देण्यात येते की, अधिकृत (सरकारी) नॉमिनी डायरेक्टर म्हणून श्री. राजेश कुमार सिन्हा **(डीआयएन: ०५३५१३८३)** यांच्या नियुक्तीसाठी कंपनी सामान्य ठराव पारित करून दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून टपाली मतदानाच्या स्वरूपात कंपनीच्या सदस्यांची संमती मागत आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवून टपाली मतदान संचालित करण्यास कंपन्यांना विविध एमसीए परिपत्रकांनी परवानगी दिली आहे. पूर्वोक्त वैधानिक उपबंध, एमसीए परिपत्रके व सेबी एलओडीआर, २०१५चा विनियम ४४ यांचे अनुपालन करताना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारा टपाली मतदानाची

सूचना पाठविण्यात आली आहे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)मार्फत दुरस्थ ई-मतदान सुविधा सुकर करण्यात आली आहे. कट-ऑफ डेट, शुक्रवार, १६ डिसेंबर २०२२ रोजीनुसार आरटीए/ डिपॉझिटरीज यांच्याकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसिस नोंदविण्यात आले आहेत केवळ अशाच सदस्यांना मंगळवार, २० डिसेंबर २०२२

रोजी सूचना पाठविण्यात आली आहे. कट-ऑफ डेट रोजीनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाली मतदानाची ही सूचना केवळ माहितीकरिता असल्याचे मानावे. अन्य बाबींबरोबर ज्यात सविस्तर पद्धत अंतर्भूत आहे अशी टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.shipindia.com वर 'इन्व्हेस्टर्स' सेक्शनखाली आणि एनएसडीएलच्य

वेबसाइटवर www.evoting.nsdl.com मध्ये प्रसृत करण्यात आली आहे व बीएसई लिमिटेडच्या (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनएसई) वेबसाइटवर अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com मध्येसुद्धा उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदानाच्या संबंधित तारखांचा सारांश खाली देण्यात आला आहे

दूरस्थ ई-मतदानाचा प्रारंभ	शुक्रवार २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार ०९.०० वाजता.
दूरस्थ ई-मतदानाची समाप्ती	रविवार, २२ जानेवारी २०२३ रोजी सायं. भारतीय प्रमाण वेळेनुसार ०५.०० वाजेपर्यंत.
दूरस्थ ई-मतदानासाठी कट-ऑफ डेट	शुक्रवार, १६ डिसेंबर २०२२
दूरस्थ ई-मतदानाचा निकाल	मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी किंवा पूर्वी.
दूरस्थ ई-मतदानासाठी इव्हेन्ट नंबर	१२३०६३
टिपा :	

१. कृपया नोंद घ्या की, उक्त तारीख⁄ वेळेनंतर एनएसडीएलकडून ई-मतदानाचे मॉड्यूल दूरस्थ ई-मतदानासाठी अक्षम केले जाईल.

सदस्यांच्या अनुमतीची किंवा भिन्न मताची संसूचना केवळ दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून देता येईल. सदस्यांना विनंती करण्यात येते की, आपली मते नोंदविण्यापूर्वी टिपांमधील दूरस्थ ई-मतदानासाठीच्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात. एकदा सदस्याने ठरावावरील मत नोंदविले की, त्यानंतर त्याला/ तिला ते बदलता येणार नाही.

३. ई-मतदान सुविधेशी संबंधित सर्व गाऱ्हाणी evoting@nsdl.co.in वर संबोधित करावीत किंवा निःशुल्क क्रमांक १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० वर फोन करावा अथवा प्राजक्ता पवळे यांच्याश<u>ी evoting@nsdl.co.in</u> मध्ये विनंती पाठवावी.

४. कट-ऑफ डेट म्हणजेच शुक्रवार, १६ डिसेंबर २०२२ रोजीनुसार भाग धारण करीत असलेले सदस्य कंपनीच्या वेबसाइटवर www.shipindia.com मध्ये टपाली मतदानाची सूचना मिळवू शकतात आणि दूरस्थ ई-मतदानाकरिता यूजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी टपाली मतदानाच्या सूचनेतील टिपांमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करू शकतात.

कंपनीच्या संचालक मंडळाने दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून टपाली मतदान प्रक्रिया संचालित करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी इनामदार, सदस्यत्व क्र. एफ९४०९, भागीदार यांची व त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती अलिप्या सपटवाला, सदस्यत्व क्र. ए२४०९१, भागीदार, मेसर्स मेहता ॲण्ड मेहता, कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती केली आहे. ६. टपाली मतदानाचा निकाल विवक्षित वेळी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जाहीर केला जाईल

आणि <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> मध्ये बीएसई आणि एनएसई यांना कळविला जाईल आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर<u>www.evoting.nsdl.com</u> मध्ये व कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा <u>www.shipindia.com</u> मध्ये 'इन्व्हेस्टर्स' सेक्शनखाली प्रसृत

वास्तविक रूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, ०३.११.२०२१ दिनांकित परिपत्रक क्र. एसईबीयूएचओआयएमआयआरएसडी/ एमआयआरएसडी_ आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ नुसार सेबीने लवकरात लवकर फोन नंबर ०२२-६२६३८२००, फॅक्स नंबर ०२२-६२६३८२९९ वर किंवा ई-मेलः investor@bigshareonline.com मध्ये संपर्क साधून कंपनीकडे/ आरटीएकडे पॅन, पत्ता

समाविष्ट असलेले केवायसी तपशील, मोबाइल नंबर, ई-मेल ॲड्रेस, बँक खात्याचे तपशील व नामनिर्देशनाचे तपशील अद्ययावत करणे अनिवार्य केले आहे. सदस्यांना विनंती करण्यात येते की, कंपनीकडून सर्व इलेक्ट्रॉनिक संसूचना नियमितपणे व

वेळेवर मिळविण्यासाठी आपले मोबाइल नंबर्स, ई-मेल ॲड्रेसिस व बॅंक खात्याचे तपशील अद्ययावत करावेत. संचालक मंडळाच्या आदेशावरून

शिपिंग कॉपीरेशन ऑफ इंडिया लि.करिता

श्रीमती स्विप्निता विकास यादव (कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

स्थळ : **मुंबई** The state of the s मालाचे परिवहन. जीवनात परिवर्तन.

जाहीर सूचना दि जळगाव पीपल्स को-ऑप बॅक लि. खार स्थानकाच्या फलाट क्र. १-२ येथील मिडल एफओबीच्या (मल्टि-स्टेट शेड्युल्ड बॅक) उत्तर बाजूकडील जिन्याचे पाडकाम

रजि.ऑफीस: १५२, पोलन पेठ, दाणा बाजार, जळगांव. फोन २२२७७११ ते १६. www.jpcbank.com ः विशेष सर्वसाधारण सभेची सूचना - फक्त सभासदांसाठी :

आपल्या बँकेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृह, सरस्वती नगर, जळगांव येथे होणार आहे. तरी आपण सभेस उपस्थित रहावे ही विनंती. या सभेत खालील विषयावर

इतिवृत्त वाचून कायम करणे.

को – ऑप. बँक लि. जळगाव मधील सुधारित विलीनीकरण योजनेस मान्यता देणे व रिझर्व बँकेकडे सदर विलीनीकरणास मान्यता देणेबाबत शिफारस करणे.

रोहित भुजबळ प्रबंध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

-: सूचना :-

गणसंख्येअभावी सभा तहकुब झाल्यास पोटनियमाच्या कलम 32 (iv) नुसार सदर सभा त्याच दिवशी वरील ठिकाणी सकाळी 9.30 वाजता घेण्यात येईल व त्या सभेला गणसंख्या नसली तरी वरील विषयावर विचार होऊन निर्णय घेण्यात येईल.



डोंबिवली शाखा : पहिला मजला, जयकूल आर्केड, मनपाडा रोड, गावदेवी मंदिराजवळ, डोंबिवली (पू.) - ४२१२०१.

मागणी सूचना

ऋृणको : श्री. राज किशोर प्रसाद, रुम नं. ०३, नारायण नगर सीएचएस, हनुमान नगर, काटेमानिवली, कल्याप (पू.), जि. ठाणे, पीन कोड - ४२१३०६. येथे सुद्धा - मेसर्स आयसीआयसीआय बँक, नं. २/३, प्रिन्स अपार्टमेंट, गोपाळ व करानी लेनचे जंक्शन, व्हिलेज किरोल, घाटकोपर (प.), मुंबई पीन कोड - ४०००८६, सह-ॠणको : **पुष्पा राजिकशोर प्रसाद**, रुम नं. ०३, नारायण नगर सीएचएस, हनुमान नगर, काटेमानिवली, कल्याण (पू.), जि. ठाणे, पीन कोड - ४२१३०६. **येथे सुद्धा - मेसर्स आर. मॅक्स. कं.**, अरिहंत टॉवर, ऑफिस नं.२, ५, ६, ८ "बी", कॅबीन रोड, लागू बंधू शोरुमच्या पुढे, टीजेएसबी बँकेजवळ, प्लॅटफॉर्म नं. १, ठाणे (प.) जि. ठाणे, पीन कोड - ४००६०२. **हमीदार** : श्री. दिपक मधुकर गमरे, रुम नं. १३, चाळ नं. २, साईकृप सीएचएस, विजय नगर, तीसगाव, कल्याण (पू.), जि. ठाणे, पीन कोड – ४२१३०६. **येथे सुद्धा – मेसर्स इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेड**, आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक, रोड नं. १६व्हि, प्लॉट नं. बी-२, ठाणे इंडस्ट्रियल एरिआ, वागळे ईस्टेट, ठाणे (प.), जि. ठाणे, पीन कोड - ४००६०४.

१३.०२.२०१७, कर्जाचा प्रकार : घर खरेदी, मंजूर रक्कम : रु. ११,७०,०००/-, एनपीए दिनांकित २९.१२.२०२१, कर्जाची थिकत रक्कम : रु. ११,२०,७८५/- १०-११-२०२२ पासून पुढील व्याजासह आणि त्यावरील अन्य किंमत.

मालमत्तेचे वर्णन पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : येथे स्थित - फ्लॅट नं. ००२, तळमजला, विंग-डी, एरिआ मोजमापाच

४७५ चौ.फू. बिल्ट-अप, "शिवम कॉम्प्लेक्स" म्हणून ज्ञात असलेल्या इमारतीतील, जमीन धारण केलेला सर्व्हे नं. २५, हिस्सा नं. २५, मोजमापाचा एरिआ ओएच-२०आर-३पी व पोटखराबा ओएच-२०आर-ओपी यावर बांधकाम केलेला, व्हिलेज चिंचपाडा, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे पडून असलेला, असलेला व स्थित असलेला आणि चिंचपाडा ग्रामपंचायतच्या मर्यादेत व नोंदणी जिल्हा ठाणे व उप-नोंदणी जिल्हा उल्हासनगरच्या मर्यादेत, सर्व सुविधाधिकार, इ. सह एकत्रित. जमीन सीमांची अनुसूची : उत्तर - नामदेव म्हात्रे यांची मालमत्ता, पूर्व अशोक म्हात्रे यांची मालमत्ता, पश्चिम - भगवान म्हात्रे यांची मालमत्ता, दक्षिण - नांदिवली व्हिलेजची सीमा. 'रे**प्को होम फायनान्स लिमिटेड**''करिता उक्त कर्जाच्या परतफेडीकरिता,तुम्ही कर्ज करारनाम्याचे निष्पादन केले आहे आणि यावर सविस्तर मालमत्तेचा नामाधिकार विलेख सादर करून तूल्य गहाणवटची सुद्धा निर्मिती केली आहे : तुम्ही कर्जफेडीत कसूर दाखविल्यामुळे, तुम्ही अतिरिक्त व्याजाचे प्रदान करण्यासुद्धा पात्र आहात. **कंपनीने** त्यावरील पुढील व्याज व किंमत यासह वरील थिकत रकमेची परतफेड करण्याकरिता वरील ऋणको/ सह-ॠणको∕ हमीदारांवर फर्माविणारी वर नमूद केलेल्या तारखां दिवशी कायद्याअंतर्गत सूचना निर्गमित केली आहे. **सूचना ॲक. ड्यब सह राजि. पोस्टाने तुम्हास सर्वांना पाठविली आहे.** आम्ही तुम्हास याद्वारा **या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत** पूर्वोक्त देय रकमेचे प्रदान करावे, त्यास असमर्थ ठरल्यास कंपनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ची अंमलबजावणीअंतर्गत आम्हास प्रदान केलेल्य अधिकारांच्या अंतर्गत आमच्याकडे गहाण असलेल्या सुरक्षित मत्तेचा ताबा घेतला जाईल, ज्यामध्ये **"रेप्को होम फायनान्स लिमिटेड**"ला भाडेपट्टाद्वारा हस्तांतरणाचे हक्क, विक्रिचे अभिहस्तांकन, सुरक्षित मत्तेचे व्यवस्थापन हाती घेणे, तुमच्याकडील सुरक्षित मत्तेच्या व्यवस्थापनेकरिता कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करून आणि तुमच्याकडील ॠण देणींच्या अनुसार वरील विक्री प्रक्रियेचे समायोजन समाविष्ट सुरक्षित मत्तेचा ताबा घेण्यास अधिकार आहेत. आम्ही सुरक्षितता कायद्याच्या कलम १३(८)कडे आपले लक्ष वेधीत आहोत ज्या अनुसार सुरक्षित धनको द्वारा निघालेली सर्व किंमत, आकार व खर्च एकत्रित तुमच्याद्वारा भरावयाच्या सुरक्षित धनकोच्या देणीचे प्रदान झाल्यास सुरक्षित मत्तेची विक्रि किंवा हस्तांतरण याबाबत सुरक्षित धनको कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.

प्राधिकृत अधिकारी रेप्को होम फायनान्स लिमिटेड

TruCap Finance Limited (पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : ३रा मजला, ए विंग, डी. जे. हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९, महाराष्ट्र. जीएसटी नं. : २७एएएसीडी९८८७डी१झेडसी

जाहीर सूचना

शाखेचा पत्ता: ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात) सुमित शिवम

लिलाव करण्यात यावयाचे सुवर्ण अलंकार आमच्या विविध ग्राहकांच्या कर्ज खात्यांसंबंधित आहे ज्या ग्राहकांनी त्यांची देणी फेडली नाहीत. या कर्जदारांना लिलावाच्या आमच्या नोटिसा अगोदरर यथोचितरीत्या निर्गमित करण्यात आल्या आहेत.

ग्राहकांच्या थकीत कर्ज खात्यांसंबंधित आहेत.

DV2200000014302, DV2200000023292, DV2200000024994 GL000000015684, GL000000015865, GL0000000015949, GL000000016064 GL000000016470, GL000000016914, GL000000016918, GL000000016919, GL000000016924, GL0000000017036, GL0000000017045, GL0000000017055. GL000000017314, GL000000017452, GL000000017846, GL000000017977 GL000000018070, GL0000000022500, GL0000000023038, GL0000000024590, GL000000024994, GL000000025038, GL0000000025293, GL0000000025535 GL000000025613, GL000000025625, GL0000000026290, GL0000000026585 GL000000026942, GL000000027116, GL000000027316, GL0000000027466, GL000000027698, GL000000027717, GL000000027762, GL0000000027889, GL000000028275, GL000000028300, GL000000028494, GL000000029134 GL000000029440, GL000000029661, GL0000000029990, GL0000000030693 GL000000031087, GL000000031840, GL000000032385, GL000000033082 GL000000033139, GL000000034926, GL0000000034938, GL000000034947,

GL0000000017539, GL0000000024831, GL0000000025912, GL0000000026087 GL000000026158, GL000000026207, GL000000026582, GL0000000026644, GL0000000026687, GL0000000027132, GL0000000027187, GL0000000027531 GL000000027628, GL000000027782, GL0000000027980, GL0000000028101 GL000000028326, GL0000000028392, GL0000000028358, GL0000000028430, GL000000028444, GL000000028475, GL000000028503, GL000000028515, GL0000000028524, GL0000000028643, GL0000000028830, GL0000000029022. GL0000000029271, GL0000000029312, GL0000000029416, GL0000000031041, GL0000000033143, Gl0000000038036.

GL0000000027205. GL0000000027221. GL0000000027529. GL0000000027839 GL0000000028119, GL0000000028382, GL0000000028538, GL0000000028578, GL0000000028745, GL0000000028899, GL0000000028983, GL0000000029267 GL000000029718, GL0000000031892, GL0000000033091, GL0000000036689,

GL0000000025586, GL0000000025661, GL0000000025785, GL0000000026020, GL000000026085, GL0000000026146, GL0000000026116, GL0000000026423. GL000000026508, GL000000026553, GL0000000026510, GL0000000026779, GL000000026897, GL000000027080, GL0000000027281, GL0000000027318, GL000000027350, GL0000000027704, GL0000000027897, GL0000000027987 GL0000000028114, GL0000000028285, GL0000000028606, GL0000000028627 GL000000028640, GL0000000028679, GL0000000028806, GL0000000028838, GL000000028940, GL0000000029111, GL0000000029132, GL0000000029608, GL0000000029614, Gl0000000029633.


यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक : ९८७०४२४१०७

कोणतीही पूर्वसूचना न देता लिलाव करावयाच्या खात्यांच्या संख्येत फेरबदल करावयाचा आणि, लिलाव पुढे ढकलण्याचा/ रद्द करण्याचा अधिकार ट्रूकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात) स्वतःकडे राखून ठेवीत आहेत.

(पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात)

epaper loksatta om



गैरसोयीसाठी अत्यंत दिलगीर आहोत

मुख्य कार्यालय, विरार,



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in

आम्हाना नाईक कराः 🧗 facebook.com/WesternRly 🏻 आम्हाना फॉलो कराः 📂 twitter.com/WesternRly

खार रोड स्थानक येथील फलाट क्र. १ आणि २ वरील मिडल फूट ओव्हर ब्रिजच्या उत्त

बाजूकडील जीना आणि फलाट क्र. १ ते ३ दरम्यान जोडणाऱ्या मिडल एफओबीचे पाडकाग

डेकच्या बांधकामासाठी आवश्यक असल्यामुळे पाडकाम करण्यात येणार आहे. ज्यामुळे फलात्

क्र. १ आणि २ येथील मिडल एफओबीचा जीना दिनांक २३.१२.२०२२ पासून बंद करण्यात येईल

फलाट क्र. १ आणि २ चा वापर करणारे प्रवासी स्थानकाच्या पूर्व किंवा पश्चिमेस किंवा उलट

दिशेला जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण एफओबीच्या जिन्याचा वापर करावा. प्रवाशांना होणाऱ्य

दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६ फॅक्स : ०२५०-२५२५१०७ ई-मेल : vasaivirarcorporation@yahoo.com जा.क्र. : व.वि.श.म./बांध/१६०१/२०२२

दिनांक : २०.१२.२०२२ सार्व. बांधकाम विभाग,

मुख्यालय प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना क्र.

व.वि.श.म. हद्दीतील प्रभाग समिती 'जी' वालिव क्षेत्रातील वॉर्ड क्र. ८८ मधील भोयदापाड डिम्पिंग ग्राऊण्डमधील आर.सी.सी. रस्ता बांधणे व इतर विकास कामे करणे. (आर.सी.सी. रस्ता व (ड्रेनेज) बांधणे) या कामाचे कोरे निविदा https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१.१२.२०२२ पास्न

उपलब्ध होणार आहे. ई-टेंडरिंगबाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा.क्र. व.वि.श.म./बांध./१६०१ **दिनांक :** २०.१२.२०२२ Please Visit our official web site

(https://mahatenders.gov.in) स्वाक्षरी/-(राजेंद्र लाड) कार्यकारी तथा प्र. शहर अभियंता

वसई-विरार शहर महानगरपालिका

न्यूक्वेस्ट ॲडव्हायजर्स (इंडिया) एलएलपी

(एलएलपीआयएन : एएआय - ६६६२) नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ९०४, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१, भारत. दूर. क्र. : + ९१ २२ ६२५२ ४४०१

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, न्यूक्वेस्ट ॲडव्हायजर्स (इंडिया) एलएलपी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता युनिट क्र. ९०४, सी-विंग, वन बीकेसी जी– ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१, भारत, सेबी (गुंतवणूक सल्लागार) विनियमन, २०१३ **("आयए विनियमन")** अंतर्गत भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ ("सेबी") यांच्याकडे नोंदणीकृत एक गुंतवणूक सल्लागार संस्था हे सेबी (मध्यस्थ) विनियमन, २००८ च्या तरतुदीं अंतर्गत त्यांचे सेबी नोंदणीकरण (सेबी नोंदणीकरण क्र. आयएनए००००९७५५) व बीएएसएल सदस्यत्व (प्रमाणपत्र क्र. १२४१) हे रद्द करण्यासाठी जमा करीत आहेत व कोणासही कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी आपल्या तक्रारी scores.gov.in येथे दाखल कराव्यात. सदर लायसेन्स जमा करणे हे न्यूक्वेस्ट ॲडव्हायजर्स (इंडिया) एलएलपी यांचा व्यवसाय टीपीजी कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा एक भाग आहे. भविष्यात, न्यूक्वेस्ट हे टीपीजी ग्रूपचा भाग बनतील.

न्यूक्वेस्ट ॲडव्हायजर्स (इंडिया) एलएलपी यांच्याकरिता सही/ ठिकाण: मुंबई अधिकृत स्वाक्षरीकर्ता दिनांकः २० डिसेंबर, २०२२

तारीख : ११.११.२०२२

किमान तापमान : औरंगाबाद १०.४, बारामती ११.३, पुणे ११.४, नाशिक दोन्हीही तापमान हे सरासरीपेक्षा दोन

अधिकाऱ्याने सांगितले.

निर्णय घेण्यात येईल. -: सभेपुढील विषय :-1. दि.07.08.2022 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे

2. दि अकोला मर्चंट को–ऑप. बँक लि. अकोला या बँकेच्या दि जळगाव पीपल्स

स्थळः जळगाव (महाराष्ट्र)

संचालक मंडळाच्या आदेशावरुन

दिनांक : 19.12.2022

रेप्को होम फायनान्स लिमिटेड

मागणी सूचना दिनांकित : ११.११.२०२२, लोन अका. नं. १५९१८७३००२३३९, मंजूर तारीख

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

जनतेला कळविण्यात येते की, ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात द्वारा २६ डिसेंबर २०२२ रोजी संकाळी ११.०० वाजता पोण्डा येथे तारणगहाणकृत सुवर्ण अलंकारांच लिलाव संचालित केला जाणार आहे.

कॉम्प्लेक्स, १ला मजला, शॉप नं. ७, फोण्डा, गोवा-४०३ ४०१.

लिलाव करण्यात येणारे सुवर्ण अलंकार शाखेच्या नावासह खाली नमूद केलेल्या आमच्या विविध

गोवा म्हापसा शाखा: DV2100000016739, DV2200000013336

GL000000036069, Gl0000000036404. गोवा फोण्डा शाखा; GL0000000015552, GL0000000016106, GL0000000016167

गोवा मार्गो शाखा: GL0000000026911, GL0000000026940, GL0000000026974


गोवा सॅन्क्वेलिम शाखा: GL000000025465, GL0000000025579

GL0000000028186, GL0000000028560, GL0000000029304, GL0000000029589, GL0000000029603, GL0000000031110, Gl0000000032797 अधिक तपशिलांसाठी कृपया ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वी धनवर्षा फिनव्हेस्ट लि. म्हणून ज्ञात)

संपर्काची व्यक्ती : विनोद मस्कर







दिनांक : २०.१२.२०२२

ट्रुकॅप फायनान्स लिमिटेड